



## महाराष्ट्र शासन राजपत्र

# असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ६, अंक - ५२ ]

बुधवार, नोवेंबर ८, २०१७ / कार्तिक १७, शके १९३९

[ पृष्ठे ६

### असाधारण क्रमांक ५२

### प्राधिकृत प्रकाशन

#### विभागीय आयुक्त यांजकडून

- वाचा-- (१) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम १० (१-ई).  
(२) मा. विधी व न्याय विभाग यांचे दिनांक २ मे २००८ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र.  
(३) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश व पत्र क्रमांक रानिआ/नप-२००९/प्र. क्र. १३/का-६, दिनांक ५ जून २०१०.  
(४) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१५/प्र. क्र. १०/का-६, दिनांक १० ऑगस्ट २०१५.  
(५) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०१७/प्र. क्र. २/का-५, दिनांक ११ जानेवारी २०१७.  
(६) आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचे पत्र क्रमांक निवडणूक-३/कावि-४८९/२०१७, दिनांक १० एप्रिल २०१७.

#### आदेश

क्रमांक नपाप्र-१/मनपा/एसआर-६२ ते १६०/२०१७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १० (१-ई) अन्वये ज्या उमेदवारांनी निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाचा हिशेब शपथपत्रासह, निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांचे कालावधीमध्ये सादर न केल्यास अशा उमेदवारांना अनर्ह ठरविण्याचे अधिकार विभागीय आयुक्त यांना उक्त "वाचा"मधील संदर्भ क्रमांक ३ व ४ येथील आदेशान्वये मा. राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७ चा निकाल दिनांक २३ फेब्रुवारी २०१७ रोजी जाहीर करण्यात आला असून सोबतच्या परिशिष्ट "अ" मधील उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब निवडणूक निकाल जाहीर झालेपासून ३० दिवसांचे आत म्हणजेच दिनांक २५ मार्च २०१७ पर्यंत विहित केलेल्या रीतीने सादर केला नसलेबाबत आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी त्यांचेकडील उक्त "वाचा"मधील संदर्भ क्रमांक ६ येथील पत्रान्वये या कार्यालयास कळविले आहे.

त्यास अनुसरून परिशिष्ट "अ" मधील ८८ उमेदवारांना विहित कार्यपद्धतीनुसार सुनावणी घेण्यात येऊन रकाना क्रमांक ६ मध्ये नमूद आदेशाद्वारे अनर्ह ठरविण्यात आले आहे.

तसेच मा. राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक ५ जून २०१० व दिनांक १० ऑगस्ट २०१५ चे आदेशान्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १० (१ ई) नुसार अनर्ह करण्यात आलेल्या उमेदवारांचे आदेश राजपत्रात प्रसिद्ध करणेकामी तरतुद केली आहे.

त्याअर्थी, मी, चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे परिशिष्ट "अ" मधील ८८ उमेदवारांना रकाना क्रमांक ६ मध्ये नमूद आदेशांच्या दिनांकापासून तीन वर्षांचे कालावधीकरिता, पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह असल्याचे घोषित करीत आहे.

(१)

## परिशिष्ट "अ"

विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे याचा आदेश क्रमांक नपाप्र/मनपा/एसआर-६२ ते १६०/२०१७,  
दिनांक १ नोव्हेंबर २०१७ सोबतचे सहपत्र

| अ. क्र. | प्रभाग<br>क्रमांक | जागा<br>क्रमांक | उमेदवाराचे नाव                 | उमेदवाराचा संपूर्ण पत्ता   | आदेश निर्गमित केल्याचा क्रमांक<br>व दिनांक                    |
|---------|-------------------|-----------------|--------------------------------|--|---|
| १       | २                 | ३               | ४                              | ५  | ६   |
| १       | १                 | अ               | सोनवणे मारुती लक्ष्मण          | गीताई कॉलनी, रामदासनगर, चिखली,<br>पुणे-४१२ ११४.                                | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-६२,<br>२०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| २       | १                 | अ               | शिंदे दयानंद उद्धव             | यशवंत कॉलनी, मोरेवस्ती, चिखली, हवेली,<br>पुणे-४१२ ११४.                         | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-६३,<br>२०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| ३       | १                 | अ               | लोंडे सचिन जगदिश               | मु. पो. चिखली, पाटीलनगर, ता. हवेली,<br>पुणे-४११ ०६२.                           | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-६४,<br>२०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| ४       | १                 | अ               | लोंडे शांताराम अनिल            | मु. पो. चिखली, महादेवनगर, महादेव<br>मंदिराजवळ, पुणे-४११ ०६२.                   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-६५,<br>२०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| ५       | २                 | क               | ओझरकर नितीन भिकोबा             | स्पाईन रोड, निअर स्कूल बोन्हाडेवाडी,<br>मोशी, पुणे-४१२ १०५.                    | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-६६,<br>२०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| ६       | २                 | ड               | ठाकुर सचिन धोऱ्हिबा            | कुदलवाडी, चिखली, ता. हवेली,<br>जि. पुणे-४१२ ११४.                               | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-६७,<br>२०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| ७       | २                 | ड               | जाधव राहुल गणपत                | गट नं. ६२५, निअर त्रिमूर्ती किराणा<br>दुकान, जाधववाडी, पुणे-४१२ ११४.           | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-६८,<br>२०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| ८       | ४                 | अ               | तेजवीर (तेजी) बनारसी<br>जिनवाल | स. नं. ४, रामनगर, बोपखेल<br>पुणे-४११ ०३१.                                      | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-६९,<br>२०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| ९       | ४                 | अ               | कांबळे शिल्पा गुडू             | स. नं. ८१/१/१, कृष्णा कॉलनी,<br>कृष्णानगर, दिघी, पुणे-४११ ०१५.                 | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-७०,<br>२०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| १०      | ४                 | अ               | सोनवणे संदिप अर्जुन            | स. नं. ७३/१४, आदर्शनगर, दिघी<br>पुणे-४११ ०३१.                                  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-७१,<br>२०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| ११      | ४                 | क               | ढवळे शुभांगी राजेंद्र          | स. नं. ८८/३, संत गजानन महाराजनगर,<br>दिघी, पुणे-४११ ०१५.                       | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-७२,<br>२०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| १२      | ४                 | क               | खाडे मालन धनाजी                | स. नं. ८४/२, साई पार्क, रोडे हॉस्पिटल-<br>जवळ, दिघी, पुणे-४११ ०१५.             | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-७३,<br>२०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| १३      | ४                 | क               | नाईक अलका भाऊसाहेब             | भारतमातानगर, एस. स. नं. ७५, प्लॉ. ४१,<br>सहकार कॉलनी, पुणे-४११ ०१५.            | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-७४,<br>२०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| १४      | ४                 | ड               | सविता बी. पी. मेनोन            | १/३७/१४७, कॉलनी नं. २, गणेशनगर,<br>बोपखेल, पो. सी. एम. ई., बोपखेल,<br>पुणे-३१. | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-७५,<br>२०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| १५      | ४                 | ड               | कल्याणी शशिकांत वाळके          | मारुती मंदिराजवळ, गावठाण, दिघी,<br>पुणे-१५.                                    | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-७६,<br>२०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| १६      | ४                 | ब               | मंगेश सखाराम बुरसे             | स. नं. ७५, भारतमातानगर, सहकार<br>कॉलनी नं. १, डीआयजी, पुणे-४११ ०१५.            | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-७७,<br>२०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| १७      | ४                 | ब               | तिटकारे रामदास मारुती          | स. नं. ३५, सहकार कॉलनी नं. १,<br>भारतमातानगर, दिघी, पुणे-१५.                   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-७८,<br>२०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| १८      | ५                 | ब               | फुगे कोमलताई अमर               | प्रियदर्शनी शाळेजवळ, भोसरी,<br>पुणे-४११ ०३१.                                   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-७९,<br>२०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |

## परिशिष्ट "अ"--चालू

| १  | २  | ३ | ४                       | ५   | ६  |
|----|----|---|-------------------------|---|--|
| १९ | ५  | ब | भोवरे सुलोचना रामेश्वर  | स. नं. ६१०, पुणे-नाशिक रोड, शीतलबाग फेज-३, पुणे-४११ ०३९.                              | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-८०, २०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| २० | ५  | ब | काकडे पार्वती पिराजी    | पुणे-नाशिक रोड, देना बँकेसमोर, भोसरी, पुणे-४११ ०३९.                                   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-८१, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| २१ | ५  | ब | लांडगे निलम कुंडलिक     | शांताई पार्क, गवळीनगर, भोसरी, पुणे-३९   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-८२, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| २२ | ६  | ड | लांडगे विशाल अशोक       | फुलेनगर, भोसरी  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-८३, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| २३ | ६  | ब | बढे करिश्मा महेश        | चक्रपाणी रोड, भोसरी   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-८४, २०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| २४ | ६  | ब | बेलापूरकर सीमा जितेंद्र | चक्रपाणी वसाहत, भोसरी   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-८५, २०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| २५ | ७  | अ | लांडगे संतोष शिवाजी     | लांडगे आळी, नियर पी.सी.एम.सी. वॉटर टॅक, भोसरी, पुणे-४११ ०३९.                          | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-८६, २०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| २६ | ७  | क | लांडगे सुनिता विश्वनाथ  | सीताई निवास, नियर बँक ऑफ महाराष्ट्र, लांडगेवाडी, पुणे-४११ ०३९.                        | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-८७, २०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| २७ | ७  | ड | गव्हाणे दत्तात्रय दशरथ  | स. नं. ६८७, बिहाइंड नर्मदा रेस्टॉरंट, भोसरी, पुणे-४११ ०३९.                            | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-८८, २०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| २८ | ७  | ड | गव्हाणे मकरंद प्रल्हाद  | स. नं. ६९०/१, विडुल आर्केड, गव्हाणे वस्ती, भोसरी, पुणे-४११ ०३९.                       | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-८९, २०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| २९ | ७  | ब | फुगे सीमा दत्तात्रय     | फुगे आळी, भोसरी, पुणे-४११ ०३९   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-९०, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| ३० | ८  | अ | गायकवाड केशर प्रदीप     | मोशी भिमनगर   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-९१, २०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| ३१ | ८  | अ | कांबळे सरिता सत्यवान    | हरी ओम पार्क, इंद्रायणीनगर  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-९२, २०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| ३२ | ८  | क | सस्ते राहुल तुकाराम     | मोशी, ता. हवेली, जि. पुणे   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-९३, २०१७, दिनांक २५ जुलै २०१७.  |
| ३३ | ८  | ड | खान अझर सिंकंदर         | दिघी रोड, भोसरी   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-९४, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| ३४ | ८  | ड | सहाणे तुषार भिवाजी      | घोडगंगा हौसिंग सोसायटी  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-९५, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| ३५ | ८  | ब | लांडगे पुजा सुरज        | लांडगेनगर, भोसरी  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-९६, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| ३६ | ९० | क | विद्याताई दीपक कुलकर्णी | ओकार पॅलेस अपार्टमेंट, आरएस १३५, फ्लॅट नं. ४, जी ब्लॉक, शाहनगर, चिंचवड, पुणे-४११ ०९९. | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-९७, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |
| ३७ | ९० | ब | पवार संजय नारायण        | रामनगरसमोर, दत्तनगर, चिंचवड, पुणे-४११ ०९९.  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-९८, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७. |

## परिशिष्ट "अ"--चालू

| १  | २  | ३ | ४                     | ५  | ६   |
|----|----|---|-----------------------|--|---|
| ३८ | ११ | अ | धेंडे गंगा संजय       | तिरंगा हौ. सोसा. रुम २१२, अजंठानगर, पुणे-४११ ०१९.                  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-११, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.    |
| ३९ | ११ | अ | जाधव किर्ती मारुती    | महात्मा फुलेनगर, महेश्वरी हौ. सोसा., १५/५-६, चिखली, पुणे-४११ ०१९.  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१००, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ४० | ११ | क | खरात अशोक गोरख        | प्लॅट नं. २, आकाश अपा., निअर एच. पी. पेट्रोलपंप पुणे-४११ ०१९.      | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१०१, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ४१ | ११ | क | जगताप काशिनाथ संभाजी  | फ्लॅट नं. १९, बी सिद्धीआनंद पार्क, साने चौक, पुणे-४१२ ११४.         | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१०२, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ४२ | १२ | क | जाधव विजया अशोक       | राममंदिर, त्रिवेणीनगर, पुणे-४११ ०६२                                | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१०३, २०१७, दिनांक ५ ऑक्टोबर २०१७.  |
| ४३ | १२ | ड | कदम गोरखनाथ फक्कड     | माऊली हौ. सोसायटी, ज्ञानदीप विद्यालयाजवळ, रुपीनगर, पुणे-४११ ०६२.   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१०४, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ४४ | १३ | अ | तुळवे भिमाबाई जानकू   | गुरुदत्त हौ. सोसा. बि. नं. ४, निगडी-४४                             | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१०५, २०१७, दिनांक ५ ऑक्टोबर २०१७.  |
| ४५ | १३ | ड | गायकवाड रमेश काशिनाथ  | मिर्लीदनगर, से. नं. २२, रुम १/८/१५, निगडी, पुणे-४११ ४४.            | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१०७, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ४६ | १४ | ड | मामीडेशेटी करण केशव   | हाऊस नं. ११९, बालाजी निवास, राम नर्सिंग होमजवळ, पुणे-४११ ०३५.      | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१०९, २०१७, दिनांक ५ ऑक्टोबर २०१७.  |
| ४७ | १५ | क | पवार अरुणा किशोर      | राजयोग, ४७/५, सेक्टर नं. २८, गंगानगर प्राधिकरण, पुणे-४११ ०४४.      | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१११, २०१७, दिनांक १० ऑक्टोबर २०१७. |
| ४८ | १७ | ड | गायकवाड अजय चंद्रकांत | स. नं. ३९, माऊलीकृपा, बळवंत कॉलनी, चिंचवडेनगर, पुणे-४११ ०३३.       | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-११३, २०१७, दिनांक ५ ऑक्टोबर २०१७.  |
| ४९ | १८ | ड | गायकवाड रवी भारत      | बिजलीनगर, चिंचवड, पुणे-४११ ०३३                                     | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-११४, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ५० | १९ | अ | तेलंगे संतोष पोपट     | सुदर्शननगर, चिंचवड, पुणे-४११ ०३३                                   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-११५, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ५१ | १९ | अ | कांबळे विलास भागूजी   | दल्लवीनगर, चिंचवड, पुणे-४११ ०३३                                    | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-११६, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ५२ | १९ | क | वाघमारे मोहिनी मनोज   | आनंदनगर, चिंचवड स्टेशन, पुणे-४११ ०१९.                              | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-११७, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ५३ | १९ | क | इराणी ललिता जाफर      | मारुती मंदिर, चिंचवड   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-११८, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ५४ | १९ | ब | वाळूंजकर अनिता गणेश   | स्टोनरिज सोसा., पिंपरी, पुणे-४११ ०१७                               | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-११९, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ५५ | २० | क | पाटील जया संजय        | सुवर्णज्योत टेलरिंग कॉलेजजवळ, स. नं. ४३४, कासारवाडी, पुणे-४११ ०३४. | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१२०, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ५६ | २१ | अ | जिरगे मंजू विक्रम     | कैलासनगर, पिंपरी कॅप   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१२१, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ५७ | २१ | अ | इंगळे शोभा मधुकर      | बाळामल ताळ, पिंपरी   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१२२, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |

## परिशिष्ट "अ"--चालू

| १  | २  | ३ | ४                        | ५  | ६   |
|----|----|---|--------------------------|--|---|
| ५८ | २१ | ब | वाळूंजकर महादेव निवृत्ती | पिंपरीगाव, पिंपरी  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१२३, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ५९ | २२ | अ | आत्तार युनूस गुलाब       | स. नं. ७७/२, साई सबुरी अपार्टमेंट, कोकणेनगर, काळेवाडी, पुणे-४११ ०१७. | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१२४, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ६० | २२ | अ | बनसोडे नितीन सखाराम      | नदेनगर, कोकणे चौक, काळेवाडी, पिंपरी, पुणे-४११ ०१७.                   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१२५, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ६१ | २२ | अ | कुरवत संतोष अशोक         | शारदा कॉलनी, पुणे-४११ ०१७  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१२६, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ६२ | २२ | अ | पांचाळ अनिता बालाजी      | मंगलदीप अपार्टमेंट, पंचनाथ कॉलनी, कोकणेनगर, काळेवाडी, पुणे-४११ ०१७.  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१२८, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ६३ | २२ | अ | ताम्हणकर प्रमोद रघुनाथ   | कॉलनी नं. ३, पवनानगर, काळेवाडी, पुणे-४११ ०१७.                        | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१२९, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ६४ | २२ | क | ओळ्हाळ रंजना ज्ञानेश्वर  | स. नं. ११२, रुम नं. १२६, नदेनगर, काळेवाडी, पुणे-४११ ०१७.             | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१३०, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ६५ | २२ | ड | नडे किरण बाबाजी          | स. नं. ७९/५/१, ज्योतिबानगर, मनपा शाळेजवळ, कोळेवाडी, पुणे-४११ ०१७.    | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१३१, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ६६ | २२ | ब | काळे विमल रमेश           | घ. नं. ११४०, मोरया कॉलनी, विजयनगर, काळेवाडी, पुणे-४११ ०१७.           | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१३२, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ६७ | २२ | ब | शेख आसिया इर्शाद         | १०७६/१, विजयनगर, काळेवाडी, पुणे-४११ ०१७.                             | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१३३, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ६८ | २३ | अ | भालेराव अर्चना बाबू      | ज्ञानदीप कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, थेरगाव, पुणे-४११ ०३३.                 | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१३४, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ६९ | २३ | क | गुंजाळ परशुराम शंकर      | ए-२, प्लॅट नं. १४, सुर्यनगरी बिल्डिंग, पिंपळे गुरव, पुणे-४११ ०६१.    | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१३५, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ७० | २३ | ड | फुगे भालचंद्र कुंडलिक    | कैलासनगर, थेरगाव, पुणे-४११ ०३३                                       | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१३६, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ७१ | २३ | ब | नदाफ हमीदा अलताफ         | स. नं. ६/२/२, संदीपनगर, आश्विनीमिनी मार्केटमार्गे, पुणे-४११ ०३३.     | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१३८, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ७२ | २४ | क | गव्हाणे सुप्रिया सुनिल   | गणेशनगर, थेरगाव, पुणे-३३   | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१३९, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ७३ | २४ | ड | बाबर सुदाम अजिनाथ        | स. नं. १३/१४, आदर्श कॉलनी, पुणे-४११ ०३३.                             | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१४०, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ७४ | २५ | अ | ओळ्हाळ सोनाली सागर       | गावठाण रोड, बुद्धविहार, पुनावळे, पुणे-४११ ०३३.                       | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१४१, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ७५ | २६ | अ | सावळे ऐश्वर्या अनिल      | ए-८, पूजा अपार्टमेंट, संध्यानगरी रोज, पुणे-४११ ०२७.                  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१४२, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ७६ | २६ | क | वाघमारे जयश्री प्रशांत   | मु. पो. वाकड, ता. मुळशी, जि. पुणे                                    | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१४३, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.   |
| ७७ | २७ | अ | गायकवाड संजय बाबासाहे    | सर्व नंबर ७७, ज्योतिबानगर, कोळेवाडी, पिंपरी, पुणे-४११ ०१७.           | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१४४, २०१७, दिनांक १८ ऑक्टोबर २०१७. |

परिशिष्ट "अ"--चालू

| १  | २  | ३ | ४                         | ५   | ६  |
|----|----|---|---------------------------|---|--|
| ७८ | २७ | अ | कांबळे कमल अशोक           | स. नं. ४८-ब, श्रीनगर रहाटणी, अमरदीप कॉलनी, रहाटणी, पुणे-४११ ०१७.                  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१४५, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.  |
| ७९ | २७ | अ | निकाळजे प्रशांत राजेंद्र  | द्वारा अमोल यादव, स. नं. ७३/३-ब, परिस कॉलनी नं. ३, पुणे-४११ ०१७.                  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१४६, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.  |
| ८० | ३१ | क | पाढूळे उमा शिवाजी         | ५१/१, विनायकनगर, पिंपळे गुरव पुणे-४११ ०६९.  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१५२, २०१७, दिनांक ५ ऑक्टोबर २०१७. |
| ८१ | ३१ | क | साळुंके पुर्वा पवन        | स. नं. ६६/२, मीनाक्षी निवास, संत तुकारामनगर, नवी सांगवी, पुणे-४११ ०२७.            | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१५३, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.  |
| ८२ | ३१ | ड | गांगार्ड निलेश ज्ञानेश्वर | स. नं. ५२/२, विनायकनगर, पिंपळे गुरव, पुणे-४११ ०६९.                                | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१५४, २०१७, दिनांक ५ ऑक्टोबर २०१७. |
| ८३ | ३१ | अ | सकट सुरेश हरिभाऊ          | प्लॅट नं. ४०४, माझली कृपा बिल्डिंग, जगताप पाटील पार्थ, पिंपळे गुरव, पुणे-४११ ०६९. | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१५५, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.  |
| ८४ | ३१ | क | इंगळे श्वेता विजय         | एस. आर. नं. ५४/१५५, वसुंधरा, विनायक-, नगर, लेन नं. २, पुणे-४११ ०६९.               | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१५६, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.  |
| ८५ | ३१ | क | निंबाळकर पुर्वा अमित      | स. नं. ७२, समर्थनगर, गल्ली नं. २-ब, डॉ. डांगे हॉस्पिटल जवळ, पुणे-४११ ०२७.         | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१५७, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.  |
| ८६ | ३१ | ड | शिंत्रे पांडूरंग जोतिबा   | प्लॅट नं. ए-१६, शामराज बिल्डिंग, क्रांतीनगर, लेन नं. पुणे-४११ ०२७.                | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१५८, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.  |
| ८७ | ३२ | ड | जुल्स लिओ जेम्स           | हाऊस नं. १०२, लेन नं. ४, मधुबन सोसा., जुनी सांगवी, पुणे-४११ ०२७.                  | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१५९, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.  |
| ८८ | ३२ | ड | मनियार फिरोज सलीम         | ड-४, पी. डब्ल्यू. कॉलनी, लायन मित्र मंडळ, जुनी सांगवी, पुणे-४११ ०२७.              | क्रमांक नपाप्र/१/मनपा/एसआर-१६०, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट २०१७.  |

चंद्रकांत दलवी,  
विभागीय आयुक्त,  
पुणे विभाग, पुणे.

पुणे, १ नोव्हेंबर २०१७.